



कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण सुधार्तिक

क्र.कडॉमपा/नरवि/बां.प/क.वि/२०१८-३६/३६

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

दिनांक :- २१/१०/२०१८

सुधारीत बांधकाम परवानगी

मे. गुरु आशिष कापॅरेशन तर्फे भागीदार श्री. हितेश पटेल/श्री.चेतन पटेल
द्वारा - क्रेडीबल डिझाईन्स, श्री. दिपक बी. पाटील (वास्तु.), कल्याण (प.)
स्थापत्य अभियंता - डॉ. एम्.एच्. राजे, मुंबई.

विषय:- स.नं.२०, २१/१/१, २१/१/२, २४/१/अ, २४/१/ब, मौजे-गौरीपाडा येथे
सुधारीत बांधकाम करण्याच्या मंजूरीबाबत.

संदर्भ:-१) आपला दि. १७/०५/२०१८ रोजीचा श्री.दिपक बी. पाटील, वास्तुशिल्पकार,
कल्याण(प.) यांचे मार्फत सादर केलेला अर्ज क्र. १०१९८

२) बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र क्र.कडॉमपा/नरवि/बां.प/क.वि/४४८-१८९
दि. ०६/०१/२०१२.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ तसेच म.प्रा. व न.र. अधिनियम १९६६ चे
कलम ४५ नुसार स.नं.२०, २१/१/१, २१/१/२, २४/१/अ, २४/१/ब, मौजे-गौरीपाडा मध्ये ६०३९०.०० चौ.मी.
क्षेत्राच्या भूखंडावर ३१३६२.६९ चौ.मी. क्षेत्राकरीता बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले होते. आता आवेटकाने
इमारतीमध्ये संरचनात्मक स्वरूपाचे बदल करून तसेच ९०४२.०० चौ.मी. विकास हक्क वापरून सुधारीत बांधकाम परवानगी
अपेक्षिलेली असून, एकूण १४०८४.०४ चौ.मी. चर्टई क्षेत्राचा विकास कगवयास मुंबई प्रांतिका महानगरपालिका अधिनियम १९४९चे
कलम २५३ अन्वये बांधकाम करण्यासाठी केलेल्या दिनांक १७/०५/२०१८ च्या अर्जास अनुसरून हिरव्या रंगाने टुफुस्ती
दाखविल्याप्रमाणे 'रहिवास + वाणिज्य' इमारतीच्या बांधकामाबाबत, "सुधारीत बांधकाम परवानगी" देण्यात येत आहे. इमारतीच्या
व जागेच्या मालकी हक्कासंदर्भात कुठलाही वाद निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी आपण जबाबदार राहाल या अटीवर
"सुधारीत बांधकाम परवानगी" देण्यात येत आहे.

इमारत विंग 'A' - स्टिल्ट(पै), तळ(पै) + पहिला मजला ते तेविसावा मजला (रहिवास + वाणिज्य)
इमारत विंग 'B' - स्टिल्ट(पै), तळ(पै) + पहिला मजला ते तेविसावा मजला (रहिवास + वाणिज्य)
इमारत विंग 'H' - स्टिल्ट + पहिला मजला ते सातवा मजला (रहिवास)


आयुक्त

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण
करीत

- हे सुधारीत बांधकाम परवानगी दिल्याचे तारखेपासून एक वर्षापर्यंत वैध असेल, नंतर पुढील वर्षासाठी मंजूरीपत्राचे नूतनीकरण
मुदत संपण्याआधी करणे आवश्यक आहे. नूतनीकरण करताना किंवा नवीन परवानगी घेताना त्यावेळी अस्तित्वात आलेल्या
नियमांच्या व नियोजित विकास योजने अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुरुस्त्या आपल्यावर बंधनकारक राहतील.
- बांधकाम चालू करण्यापूर्वी सात दिवस आधी महापालिका कार्यालयास लेखी कळविण्यात यावे.
- ही परवानगी आपल्या मालकीच्या कब्जातल जमीनीव्यतिरिक्त अन्य जमीनीवर बांधकाम/विकास करण्यास हक्क देत नाही
- इमारतीचे बांधकाम या सोबतच्या मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणे आणि घालून दिलेल्या अटीप्रमाणे करता येईल.
- वाडेभित व जोत्याचे बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकाराचे, मंजूर नकाशाप्रमाणे वाडेभितचे व जोत्याचे बांधकाम केल्या-
बाबतचे प्रमाणपत्र महानगरपालिकेस सादर करण्यात यावे, व ते या कार्यालयाकडून तपासून घेऊन "जोता पूर्णत्वाचा दाखला"
घेण्यात यावा व त्यानंतरच पुढील बांधकाम करण्यात यावे.
- सदर अभिन्यासात कोणत्याही प्रकारचा फेरफार पूर्व परवानगी घेतल्याशिवाय करू नये, तसे केल्याचे आढळून आल्यास सदरचे
बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र रद्द झाले असे समजाण्यात येईल.
- इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षिततेची (स्ट्रक्चरल सेफ्टी) जबाबदारी सर्वस्वी आपले वास्तुशिल्पकार व स्थापत्य विशारद
यांचेवर राहिल.
- नकाशात दाखविलेल्या गाळ्यांच्या मध्ये व नियोजनामध्ये पूर्वपरवानगीशिवाय बदल करू नये. तसेच फ्लॉटच्या हद्दीत
इमारती भोवती मोकळ्या सोडावयाच्या जागेत बदल करू नये व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये.
- नागरी जमीन कमाल मर्यादा अधिनियम १९७६ मधील तरतूदी प्रमाणे जागा बाधित होत असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी
आपलेवर राहिल.
- भूखंडाकडे जाण्या-येण्याच्या मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपलेकडे राहिल. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र नियोजित रस्ताप्रमाणे
दिले असल्यास त्या रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या सोयी प्रमाणे व प्राधान्याप्रमाणे केले जाईल व तसा रस्ता होईपर्यंत
इमारतीकडे जाणाऱ्या येणाऱ्या मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.

- १२) जागेत जूने भाडेकरू असल्यास त्यांच्याबाबत योग्य ती व्यवस्था करावयाची जबाबदारी मालकाची राहिल व मालक भाडेकरू यामध्ये काही वाद असल्यास किंवा निर्माण झाल्यास त्याचे निराकरण मालकाने करणे आवश्यक राहिल.
- १३) सदर जागेत वि.डी.र असल्यास ती संबंधित विभागाच्या परवानगी शिवाय बुजवू नये.
- १४) सदर जागेतून पाण्याचा नैसर्गिक निचरा होत असल्यास तो जलनिःसारण विभाग, (क.डों.म.पा.)च्या परवानगीशिवाय वळवू अथवा बंद करू नये.
- १५) सदर प्रकरणी चुकीची व अपुर्ण माहिती दिली असल्यास सदर बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र रद्द समजण्यात येईल.
- १६) बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकावयाचे झाल्यास महापालिकेच्या बांधकाम खात्याची परवानगी घेणे आवश्यक राहिल व त्याकरीता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (दंड झाल्यास त्यासह रक्कम) भरावी लागेल तसेच निरूपयोगी साहित्य महापालिका सांगेल त्याठीकाणी स्वखर्चाने वाहून टाकणे बंधनकारक राहिल.
- १७) प्रस्तुत भूखंडास पिण्याचे पाणी महानगरपालिकेकडून उपलब्धतेनुसार दिले जाईल व त्यासाठी आवश्यक ती जलवाहिनी क.डों.म.पा. च्या पाणी पुरवठा विभागाकडून दिलेल्या निर्देशानुसार स्वखर्चाने टाकणे आवश्यक राहिल.
- १८) सदर जागेत बांधकाम करण्याबाबतचा पूर्वीचा परवाना असेल तर तो या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रामुळे रद्द झाल्या असे समजण्यात यावे.
- १९) गटाराचे व पावरांच्या पाण्याचा निचरा होणेकरिता महानगरपालिकेच्या गटारांस जोडणेसाठी पक्क्या स्वरूपाची गटारे बांधावीत तसेच बांधकामासाठी नळाचे कनेक्शन मिळणार नाही त्यासाठी संबंधितांनी स्वतःबांधकामासाठीच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- २०) नकाशात रस्तारूंदीकरणाखाली दर्शविलेली जमीन तसेच अंतर्गत रस्ते, सार्वजनिक रस्त्याचा भाग समजण्यात येईल. तसेच भविष्यात रस्ता रुंदीकरणासाठी जागा लागल्यास ती क.डों.म.पा.स विनामूल्य हस्तांतरित करावी लागेल.
- २१) रेखांकन प्रस्तावातील सर्व भूखंड रस्ते, खुल्या जागा, यांची प्रस्तावित नकाशाप्रमाणे जागेवर आखणी ता.नि.भू.अ.यांचे मार्फत करून घ्यावी व त्यांचेकडील प्रमाणित मोजणी नकाशाची प्रत, बांधकाम प्रारंभप्रमाणपत्र दिल्या नारखेपामुन एक वर्षांचे आत सादर करावी.
- २२) भूखंडातील विकास योजना रस्ते क.डों.म.पा.च्या सार्व.बांधकाम विभागाच्या निर्देशाप्रमाणे खंडांकरण व गटार विकसित करून क.डों.म.पालिकेस विनामूल्य हस्तांतरित करावे.
- २३) भूखंडातील आरक्षित भाग भरणी करून व वाडेभितीचे बांधकाम करून रितसर करारनामा व खरेदीखतासह क.डों.म.पा.स विनामूल्य हस्तांतरित करावे.
- २४) जलनिःसारण विभाग व मलनिःसारण विभाग, अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा विभाग, उद्यान विभाग, क.डों.म.पा. यांचे कडील ना-हरकत दाखला बांधकाम नकाशासह सादर करावा.
- २५) जागेच्या मालकी हक्काबाबत काही वाद असल्यास अथवा निर्माण झाल्यास त्याचे संपूर्ण निराकरण करण्याची जबाबदारी आपली राहिल.
- २६) वरीलप्रमाणे सर्व ना-हरकत दाखल्यांनुसार इमारतीचे नकाशात फेरबदल करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २७) नकाशात दाखविल्याप्रमाणे बांधकामाचा पक्कत 'रहिवास + वाणिज्य' साठी उपयोग करावा.
- २८) भूखंडाचा पोहोच रस्ता पक्क्या स्वरूपात तयार केल्याखेरीज वापर परवाना मिळणार नाही.
- २९) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्याशिवाय इमारतीचा वापर सुरू करता येणार नाही. बांधकाम पूर्णत्वाचा दाखल्यासाठी, वास्तुशास्त्रकार व स्थापत्यविशारद यांच्या विहित नमुन्यातील दाखल्यासह रितसर प्रस्ताव सादर करण्यात यावा.
- ३०) ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचराकुंड्याची व्यवस्था करावी.
- ३१) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्देशाप्रमाणे इमारतीत सौरऊर्जा उपकरणे बसवणे आवश्यक आहे.
- ३२) रेल वॉटर हार्वीस्टिंगबाबत मा.कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभागाकडून निर्देश घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३३) प्रत्यक्ष जागेवर इमारतीचे बांधकाम चालू झालेपुर्वी बांधकाम भंजूरीचा फलक लावणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३४) पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पाणी पुरवठा सुधारणा होईपर्यंत महानगरपालिकेची राहणार नाही.
- ३५) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी 'उद्यान' विभागाकडील 'नाहरकत दाखला' सादर करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३६) जोता पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी 'अग्निशमन' विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३७) सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेनंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट त्याच ठिकाणी व्यवस्था करणेची जबाबदारी विकासासाठी राहिल.
- ३८) प्रकरणी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी स्मशानभूमी व दफनभूमी, प्राथमिक शाळा, २४.००मी. व १८.००मी. रुंद रस्ता या आरक्षणाखालील क्षेत्र महापालिकेकडे वर्ग करून तसा ७/१२ उतारा क.डों.म.पा.च्या नावे सादर करणे आपणांवर बंधनकारक राहिल.

इशारा:- मंजूर बांधकाम प्रस्तावाव्यतिरिक्त केलेल्या अनधिकृत फेरबदलांबाबत आपण महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतूदी नुसार दखलपत्र गुन्ह्यास पात्र राहाल.


आयुक्त

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण.
करीत

- १) उप आयुक्त अनधिकृत बांधकाम विभाग, क.डों.म.पा.कल्याण.
- २) कर निर्धारक व संकलक, क.डों.म.पा.कल्याण.
- ३) पाणी पुरवठा विभाग, क.डों.म.पा.कल्याण
- ४) प्रभाग क्षेत्र अधिकारी ' ब ' प्रभाग क्षेत्र, क.डों.म.पा.कल्याण.